

प्रति,

सर्व जिल्हादंडाधिकारी

सर्व पोलीस आयुक्त

क्र.बीसीआर ११२०००/८३/विशा-५,

गृह विभाग (वि), मंत्रालय, मुंबई-३२

दिनांक ११ नोव्हेंबर, २००३

विषय:-चित्रपटगृहे, व्हीडीओ चित्रपटगृहे च्यामध्ये पर्यावरण विषयक

संदेश प्रदर्शित करण्याबाबत

संदर्भ:-१)शासन परिपत्रक समक्रमांक दि.०८.०८.२०००

२)शासन पत्र समक्रमांक दि.०१.१२.२०००

वरील विषयाबाबत मा.सर्वोच्च न्यायालयाने यादिका क्र.८६०/९९ मध्ये दि.२२.११.१९९९ रोजी दिलेल्या आदेशात केंद्र शासनाला "चित्रपट सुरु होण्याआधी प्रत्येक खेळाच्या अगोदर सर्व स्थायी, स्थायीवत, फिरत्या व्हीडीओ चित्रपटगृह चालकांनी पर्यावरणाच्या संदर्भातील किमान दोन सिनेमा स्लाईड व पर्यावरण विषयक संदेश प्रदर्शित करणे बंधनकारक करावे व चित्रपटगृह परवाना देतेवेळी व परवाना नुतनीकरण करतेवेळी परवाना अटीमध्ये समावेश करण्याबाबत निर्देश दिले होते. त्यात अनुसरून केंद्र शासनाने राज्य शासनास दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने शासनाने सर्व जिल्हादंडाधिकारी व पोलीस आयुक्त यांना संदर्भातील परिपत्रक व पत्रान्वये "चित्रपटगृह/व्हीडीओ चालकांना चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी पर्यावरणाच्या संदर्भातील किमान दोन सिनेमा स्लाईड्स व पर्यावरण विषयक संदेश प्रसारित करणे बंधनकारक करावे असे संदेश स्थानिक बोलीभाषेतून असावेत ते चित्रपटगृहचालक प्रसारित करतात किंवा कसे याची परवाना प्राधिकाऱ्यांनी अधून मधून तपासणी करावी." असा सूचना दिल्या होत्या. शासनाने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी होते किंवा कसे, चित्रपटगृह चालक व्हीडीओ चालक चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित होण्याआधी प्रत्येक खेळाच्या अगोदर पर्यावरण विषयक स्लाईड्स, पर्यावरण विषयक संदेश प्रदर्शित करतात अथवा नाही, चित्रपटगृह चालकांस परवाना देताना अथवा परवाना नुतनीकरण करताना फॉर्म-ई मध्ये उक्त अटीचा समावेश केला जातो अथवा नाही. याबाबत आठ दिवसात शासनास माहिती सादर करावी.

उक्त माहिती मा.सर्वोच्च न्यायालयास सादर करावयाची असल्याने कोणत्याही परिस्थितीत विहित मुदतीत शासनास माहिती सादर केली जाईल याबाबत दक्षता घ्यावी.



(वि.तु.प्रनु)

कक्ष अधिकारी, गृह विभाग, महाराष्ट्र शासन

प्रत

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई

सर्व विभागीय आयुक्त

यांना कळविण्यात येते की, उक्त नमूद पत्राच्या अनुषंगाने आपल्या स्तरावरील आपल्या अधिपत्याखालील परवाना प्राधिकाऱ्यांना आवश्यक सूचना द्याव्यात व शासनास अदगत करावे, ही दिनिंती.